

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळातील पुनर्रचित
सदस्यत्वाचा राजीनाम्याबाबत -
श्रीमती रेखा बैजल.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सासंमं-२०१७/प्र.क्र.७२/२०१७/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख : ०५ ऑगस्ट, २०१७.

वाचा :-

१. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं-२०१०/प्र.क्र.२८/सां.का-२,
दिनांक १७/०८/२०१०.
२. मराठी भाषा विभाग, कार्यालयीन आदेश क्र.सासंमं-१०१३/प्र.क्र.८४/२०१३/भाषा-३,
दिनांक २०/०८/२०१३.
३. मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं-१०१५/प्र.क्र.५८/२०१५/भाषा-३,
दिनांक ०५/०८/२०१५.
४. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचे पत्र क्र.सासंमं/२०१७/१९३४,
दिनांक ०५/०६/२०१७.

प्रस्तावना :-

मराठी भाषा विभागाच्या दिनांक ०५/०८/२०१५ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर अध्यक्ष व सदस्यांची ३ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मंडळाच्या सदस्या श्रीमती रेखा बैजल यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंडळाचे अध्यक्ष श्री.बाबा भांड यांच्याकडे दिनांक २५/०५/२०१७ रोजी सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला होता. श्रीमती रेखा बैजल यांचा राजीनामा स्विकृतीबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्या श्रीमती रेखा बैजल यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून त्यांचा राजीनामा स्विकृत करून त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाच्या जबाबदारीतून दिनांक २४/०७/२०१७ रोजी पासून मुक्त करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०८०५१३०८२०७०३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
२. महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), नागपूर,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा अधिकारी, मुंबई,
५. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई,
६. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
७. मा.विरोधी पक्षनेता (विधान परिषद / विधान सभा) यांचे स्वीय सहाय्यक,
८. प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
९. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१०. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,
११. भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
१२. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१४. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई,
१५. वित्त विभाग (व्यय ४ / सेवा ५ / विनियम) मंत्रालय, मुंबई,
१६. सर्व अवर सचिव / सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. श्रीमती रेखा बैजल, शब्द, आयकर कॉलनी, जालना-४३१२१३,
१८. मंडळाचे सर्व सदस्य (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचे मार्फत.)
१९. निवडनस्ती (भाषा-३).